

विद्युत निरीक्षणालयातील निलंबित अधिकाऱ्यांना
शासन सेवेत पुनःस्थापित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
शासन आदेश क्र. मुविनि-२०२१/प्र.क्र. ७७/ऊर्जा-५
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक: २२ जुलै, २०२१.

- संदर्भ:** १) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. आयएलई-२०१५/प्र. क्र. ८६/ प्रशासन-३,
दि. ३०/०६/२०१५
२) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन आदेश क्र. मुविनि-२०१७/प्र.क्र. ०३/ऊर्जा-५,
दि. १५/०२/२०१७.
३) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन आदेश क्र. मुविनि-२०१७/प्र.क्र. १९३/ऊर्जा-५,
दि. १६/०६/२०१७.
४) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन आदेश क्र. मुविनि-२०१९/प्र.क्र. ८६/ऊर्जा-५,
दि. ०८/०७/२०१९.
५) निलंबन आढावा समितीचे इतिवृत्त दि.२३/०८/२०१९ व दि. २०/११/२०२०.

प्रस्तावना:

विद्युत निरीक्षणालयातील खालील विवरणपत्रात दर्शविलेल्या अधिकाऱ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने त्यांना संदर्भ क्र. २ ते ४ येथील आदेशान्वये निलंबित करण्यात आले आहे.

अ. क्र.	अधिकाऱ्याचे नाव व पदनाम	निलंबित केले ते कार्यालय व महसूली विभाग	मूळ महसूली विभाग	निलंबन आदेशाचा दिनांक	निलंबनाचा दिनांक	शेरा
१	श्री. श्री. रं. बारडकर, शाखा अभियंता	विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग, हिंगोली औरंगाबाद	औरंगाबाद	१५/०२/२०१७	२७/१२/२०१६	मानीव निलंबन
२	श्री. प्र. दि. अन्वेकर, शाखा अभियंता	विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग, धुळे नाशिक	नाशिक	१६/०६/२०१७	१७/०५/२०१७	मानीव निलंबन
३	श्री. समीर सुधाकर शहाणे, सहाय्यक अभियंता श्रेणी-२	विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग, बुलढाणा अमरावती	अमरावती	०८/०७/२०१९	२७/०६/२०१९	मानीव निलंबन

ऊर्जा विभागाच्या अखत्यारीतील गट-अ व गट-ब मधील अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा आढावा घेण्यासाठी संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये निलंबन आढावा समिती गठीत करण्यात आली आहे.

वरील विवरणपत्रात दर्शविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा आढावा घेण्यासाठी निलंबन आढावा समितीची बैठक दि. २३/०८/२०१९ व दि. २०/११/२०२० रोजी संपन्न झाली. सदर बैठकीत समितीने घेतलेल्या निर्णयानुसार उपरोक्त अधिकाऱ्यांचे निलंबन संपुष्टात आणून त्यांना शासन सेवेत अकार्यकारी पदावर पुनःस्थापित करण्याची शिफारस केली आहे. निलंबन आढावा समितीच्या शिफारशीस अनुसरून उपरोक्त विवरणपत्रातील अधिकाऱ्यांचे निलंबन संपुष्टात आणून त्यांची शासन सेवेत पुनःस्थापना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत:-

शासन आदेश :

निलंबन आढावा समितीने शिफारस केल्यानुसार व महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ (५) (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून, श्री. श्री. रं. बारडकर, शाखा अभियंता (निलंबित), श्री. प्र. दि. अन्चेकर, शाखा अभियंता (निलंबित) व श्री. समीर सुधाकर शहाणे, सहाय्यक अभियंता श्रेणी-२ (निलंबित) यांचे निलंबन संपुष्टात आणून त्यांच्याविरुद्ध सुरु असलेल्या विभागीय चौकशी व न्यायालयीन प्रकरणांमधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून त्यांना शासन सेवेत पुनःस्थापित करण्यात येत आहे.

२. सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २०/०४/२०१३ रोजीच्या परिपत्रकातील तरतुदीनुसार उक्त अधिकाऱ्यांची खालील विवरणपत्रात दर्शविण्यात आल्यानुसार पुनःस्थापनेने पदस्थापना करण्यात येत आहे.

अ. क्र.	अधिकाऱ्याचे नाव व पदनाम	निलंबित केले ते कार्यालय	पुनःस्थापनेनंतर पदस्थापनेचे कार्यालय
१	श्री. श्री. रं. बारडकर, शाखा अभियंता	विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग, हिंगोली	विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग, अहमदनगर या कार्यालयातील एन.एस.१ (घोडेगाव, कर्जत उपविभाग) या रिक्त पदावर
२	श्री. प्र. दि. अन्चेकर, शाखा अभियंता	विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग, धुळे	विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग क्र.२, ठाणे या कार्यालयातील कक्ष क्र. ५ (बाबला कंपाउन्ड ते सोनाले कंपाउन्ड, नागाव-२ व नाशिक रोड) या रिक्त पदावर
३	श्री. समीर सु. शहाणे, सहा. अभियंता श्रेणी-२	विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग, बुलढाणा	विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग, अहमदनगर या कार्यालयातील एन.एन.४ (कोपरगाव शहर व ग्रामिण) या रिक्त पदावर

३. मुख्य विद्युत निरीक्षक, मुंबई यांना याद्वारे सूचित करण्यात येते की, उपरोक्त अधिकाऱ्यांकडे पदस्थापनेनंतर अकार्यकारी स्वरूपाची कामे सोपविण्यात यावीत.

४. या आदेशान्वये शासन सेवेत पुनःस्थापित करण्यात येत असलेल्या अधिकाऱ्यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे व रुजू अहवाल मुख्य विद्युत निरीक्षक, मुंबई यांच्यामार्फत शासनास सादर करावा. सदर अधिकारी पदस्थापनेच्या कार्यालयात ज्या दिवशी रुजू होतील, त्या दिनांकापासून त्यांचे निलंबन संपुष्टात आल्याचे समजण्यात येईल.

५. तसेच सदर अधिकाऱ्यांचा निलंबन कालावधी नियमित करण्याबाबतचे आदेश, त्यांच्या विरुद्धच्या न्यायालयीन प्रकरणाचा व विभागीय चौकशीचा अंतिम निर्णय झाल्यानंतर यथावकाश काढण्यात येतील.

६. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०७२२१८३४१४०४१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीन साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रशांत पु. बडगेरी)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. श्री. श्रीपाद रंगनाथराव बारडकर, शाखा अभियंता
२. श्री. प्र. दि. अन्वेकर, शाखा अभियंता
३. श्री. समीर सु. शहाणे, सहाय्यक अभियंता श्रेणी-२

द्वारा : मुख्य विद्युत निरीक्षक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, तिसरा मजला, प्रशासकीय इमारत, रामकृष्ण चेंबुरकर मार्ग, चेंबुर (पूर्व), मुंबई- ४०० ०७१.

प्रत,

१. मुख्य विद्युत निरीक्षक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, तिसरा मजला, प्रशासकीय इमारत, रामकृष्ण चेंबुरकर मार्ग, चेंबुर (पूर्व), मुंबई- ४०० ०७१.
२. अधीक्षक अभियंता, प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळ, मुंबई / पुणे/ औरंगाबाद/ नागपूर.
३. महालेखापाल -१ लेखा व अनुज्ञेयता / लेखा परिक्षा, महाराष्ट्र, मुंबई.
४. जिल्हा कोषागार अधिकारी, हिंगोली/सोलापूर.
५. सामान्य प्रशासन विभाग, कार्या -११ अ, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
६. निवडनस्ती (ऊर्जा-५)